

7th September 2021 REF: 0709211/30/ZVL

To,

The Corporate Communication Department Bombay Stock Exchange Ltd.

Dalal Street,

Fort, Mumbai - 400001

Sub: Submission of newspaper advertisements giving prior intimation for the 40th Annual General

Meeting (AGM) of the Company- Regulation 30

REF: Scrip Code: 503641

Dear Madam/Sir,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith a copy of newspaper advertisements published for the shareholders of the Company, in Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi), informing, inter alia, that:

i) the 40th Annual General Meeting ('AGM') of the members of the Company is scheduled to be held on Thursday, 30th September 2021 at 3:00 p.m. at the Registered Office of the Company;

ii) the Notice of the 40th AGM and Annual Report for FY 2020-21 will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/ Depository Participants (DPs) and requesting the members to update their email addresses; and

iii) the Company has arranged remote e-voting facility for the said AGM.

Rulan Elas

Kindly take the above on your record.

Thanking you.

For Zodiac Ventures Limited

Rustom Deboo

Company Secretary and Compliance Officer

FE SUNDAY

FREDUN PHARMACEUTICALS LIMITED CIN: L24239MH1987PLC043662

Registered Office: 26, Manoj Industrial Premises, G.D. Ambekar Marg, Wadala, Mumbai - 400 031. Phone Number: +91 22 4031 8111 | Fax: +91 22 4031 8133

Email: business@fredungroup.com | Website: www.fredungroup.com

NOTICE is hereby given that the Thirty Fourth (34") Annual General Meeting ("AGM") of the Members of Fredun Pharmaceuticals Limited ("the Company") will be held on Monday, 27th September, 2021 at 11:30a.m.(IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM in compliance with the provisions of The Companies Act, 2013 and rules made there under, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with General Circular Numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by The Securities and Exchange Board of India (collectively referred to as "Circulars").

The Company has sent the Notice convening AGM alongwith the Annual Report as on Saturday, 4" September, 2021 through electronic mode to the Members whose email addresses are registered with the Company and/or Depositories. The Notice convening AGM and Annual Report is also available on the website of the Company at www.fredungroup.com,on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com

E-voting: In compliance with Section 108 of The Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of The Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the facility of remote e-voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-voting are provided in the Notice of AGM. Members are requested to note the following:

1. The remote e-voting facility shall commence on Friday, 24" September, 2021 at 9:00a.m. (IST) and end on Sunday, 26" September, 2021 at 5:00 p.m. (IST)

2. A person whose name is recorded in the Register of Members/ Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date i.e. Monday, 20th September, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting /e-voting at the AGM.

The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM. but shall not be entitled to cast their vote(s) again in the AGM.

4. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and hold shares as on the Cut-off Date, may obtain the login-id and password for remote e-voting by sending a request at https://evoting.ndsl.com. A person who is not a Member as on the Cut-off Date should treat the Notice of AGM for information purposes only.

Book Closure:

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of The Companies Act, 2013 and Rules made there under, as mentioned from time to time and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 20th September, 2021 to Monday, 27th September, 2021 (both days inclusive) for taking record of the shareholders of the Company for the purpose of AGM of the Company and for determining the shareholders who would be entitled for the payment of dividend, if declared at the forthcoming AGM.

In case of any gueries relating to E-voting members may refer to Frequently Asked Questions (FAQ's) for members and E-voting User manual available at https://www.evoting.nsdl.com under help section or write an email to evoting@nsdl.co.in.

Members who need any technical assistance before or during the AGM may contact the following persons

For Company Ms. Ankita Joshi

Company Secretary Cum Compliance Officer Manoj Industrial Premises

G. D. Ambekar Marg, Wadala (W), Mumbai -400031.

For Registrar & Share Transfer Agent Name: Deepali Dhuri Designation : Compliance Officer

Purva Sharegistry (India) Pvt Ltd. No. 9, Shiv Shakti Industrial Estate

J. R. Boricha Marg, Lower Parel,

Mumbai - 400011. Ankita Joshi

Place : Mumbai Date : 5" September, 2021.

Company Secretary Cum Compliance Officer Membership No: ACS 43193. In case of any queries relating to E-voting members may refer to Frequently Asked

For Fredun Pharmaceuticals Limited

Questions (FAQ's) for members and E-voting Usermanual available at https://www.evoting.nsdl.com under help section or write an email to

evoting@nsdl.co.in

Pooja Entertainment And Films Limited Registered Office: Pooja House, 1st Floor, CTS No.892-893, Opp. J.W. Marriott Hotel, Juhu Tara Road, Juhu, Mumbai-400 049 Tel.: 022-261216 13/ 14 E-mail: info@poojaentertainmentandfilms.in Website: poojaentertainmentandfilms.in CIN: L99999MH1986PLC040559

Notice of Annual General Meeting, E-voting and Book Closure

Notice is hereby given that:

- A) 34th Annual General Meeting ("34th AGM") of the Members of Pooja Entertainment and Films Limited ("Company") will be held on Tuesday, the 28th day of September, 2021 at 03.00 P.M. through Video Conference ("VC") Other Audio-Visual Means ("OAVM") facility to transact the businesses as set out in the notice provided to the members of the Company, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos.: 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020 and 5" May 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular) s") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), without the physical presence of the
- (B) In terms of MCA Circular/sand SEBI Circular, the Notice of the 34th AGM including the Audited Financial Statements for the financial year ended 31" March, 2021 ("Annual Report") has been sent by email to those Members whose email addresses are registered with the Company/ Depository Participants(s). The requirements of sending physical copy of the Notice of the 34th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular's and SEBI Circular. The Company has completed the dispatch of above Annual Report on 04.09.2021.
- (C) All the members are informed that:
- The Businesses, as set out in the Notice of the 34th AGM, will be transacted through voting by electronic means;
- The remote e-voting period begins on <From 09.00 A.M. (IST) on 25-09-2021> and ends on <up to 05.00 P.M. (IST) on 27-09-2021>;
- The out-off date, for determining the eligibility to vote through remote e-Voting or through the e-Voting system during the 34th AGM, is <21-09-2021>;
- Any person, who becomes member of the Company after the dispatch of this Notice and holds shares as on the cut-off date i.e., <21-09-2021> should follow the instructions for E-voting as mentioned in the Notes to Notice. If any person is already registered for e-voting with CDSL/ NSDL, the person can use existing user id and password for e-voting. In case of any queries, the shareholder may also contact the Registrar & Transfer Agent viz. M/s. Bigshare Services Private Limited at investor@bigshareonline.com or CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com. Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 22-23058542-43. Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30.
- The e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change
- The facility to exercise the right of voting through e-voting system shall be made available at the 34th AGM for the members attending the 34th AGM and who have not already cast their volv
- by remote e-voting: The members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend
- the meeting but shall not be entitled to cast their vote again in the 34th AGM;
- Members may kindly note that voting rights of the members to avail the facility of remote e-voting as well as e-voting in the 34th AGM shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name of shareholders in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date (record date) of <21-09-2021>;
- poojaentertainmentandfilms.in, CDSL's website at www.evotingindia.com and BSE Limited website at http://www.bseindia.com for any further queries the members can contact to the If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting

Members can also see the notice on the website of the Company at

- System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022- 23058738 and 022-23058542/43. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafattal Mill Compounds, N.M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.
- Process for those shareholders whose email addresses are not registered with the depositories for obtaining login credentials for e-voting for the resolutions proposed in this notice: For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder,
- scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to the Company's Registrar & Transfer Agents, M/s, Bigshare Services Private Limited by sending an e-mail to investor@bigshareonline.com.
- For Demat shareholders Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP).
- For Individual Demat shareholders Please update your email id & mobile no, with your respective Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting & joining virtual meetings through Depository.
- Members are requested to register their e-mail addresses, mobile number and bank mandate in respect of their electronic holdings with the Depository through their concerned Depository Participants. Members who hold shares in physical form are requested to register their e-mail addresses with the Company's Registrar & Transfer Agents, M/s. Bigshare Services Private Limited by sending an e-mail along with details like Name, Folio No., Scanned Certificate. ID Proof etc. at investor@bigshareonline.com or to the Company on investor@poojaentertainmentandfilms.in.
- (D) Also, informed that the Register of Members and Share Transfer Books will remain close from <<22-09-2021>> to <<28-09-2021>> (both days inclusive), for the purpose of convening 34th AGM of the Company,

For, Pooja Entertainment and Films Limited

Murli Manchar Thanvi Company Secretary & Compliance Officer

Date

Place : Thane

September 4, 2021

TRANSWARRANTY FINANCE LIMITED

CIN: L65920MH1994PLC080220 Regd. Office: 403, Regent Chambers, Nariman Point, Mumbai -400021. Tel. No: 4001 0900 Fax. 4001 0999 E-mail: companysecretary@transwarranty.com Website: www.transwarranty.com

NOTICE OF THE 27TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INSTRUCTIONS AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of Transwarranty Finance Limited.

("the Company") will be held on Wednesday, 29th September, 2021 at 4.00 p.m. (IST) through Video Conference (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the business set out in the he AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ('the Act'); provisions of the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and the provisions of General Circular No. 20/ 2020 dated 5th May, 2020 read with. General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 : General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ('MCA') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12° May, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 issued by SEBI and other

to Members has been completed on Friday, 3rd September, 2021. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 23th September, 2021 to 29th September, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM of the

The Notice of the 27th AGM, and the Annual Report for the financial year 2020-21 will also be available on the Company's website i.e. www.transwarranty.com, on the websites of NSDL at www.evating.nsdl.com and the website of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com

and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com Instructions for Remote E-voting and E-voting during AGM

In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations read with SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09th December, 2020 relating to 'e-voting Facility Provided by Listed Entities', the Company is pleased to provide its Members facility of remote e-voting and e-voting during the AGM. As per SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09th December, 2020 e-voting process will also be enabled for all individual demat account holders, by way of a single login credentials through their demat accounts/websites of Depository Participant(s). The Company has engaged the services of NSDL for providing e-voting service. Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in the Notice of 27" AGM will be transacted only through voting by electronic means. The process for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of 27th AGM.

The remote e-voting will commence on Sunday, 26th September, 2021 (9.00 a.m. IST) and end on Tuesday, 28th September, 2021 (5.00 p.m. IST). The remote e-voting module will be disabled by NSDL thereafter. Once the vote is cast by a Member, he / she will not be allowed to change it subsequently. Members attending the AGM through VC / OAVM and who have not cast their vote on the resolutions forming part of the Notice through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting facility provided during the AGM. Members who have cast their vote

The Cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote e-voting and evoting at the AGM is Wednesday, 22rd September, 2021.

through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but will not be entitled to cast their vote

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, 22th September, 2021, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or vishal.parad@linkintime.co.in.

The procedure for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the notes to the Notice of the 27th AGM. Members, who need assistance for participating in e-AGM through VC, can contact Ms. Sarita Mote. Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or through telephone on the number; 022-2499 4545. In case of any queries relating to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the Downloads Section of NSDL e-voting website at https://www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following toll free no.: 1800 1020 990 or 1800 22 44 30 / evoting@nsdl.co.in or may contact Mr. Vishal Parad, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400083, Email ID: vishal parad@linkintime.co.in.,

Procedure to be followed by those Members whose e-mail ids are not registered with the depositories for procuring user id and password and registration of e-mail ids for e-Voting for the resolutions set out in AGM notice:

- a) In case shares are held in physical mode please provide folio no., name of Member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email at the Company's email id i.e. companysecretary@transwarranty.com / RTA's email
- b) In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (selfattested copy) and AADHAR (self-attested copy) by email at the Company's email id i.e. companysecretary@transwarranty.com / RTA's email id i.e.
- Alternatively Members may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by proving the details mentioned in Point (a) or (b) as the case may be.

Procedure for joining the AGM through VC / OAVM

Members will be able to attend the AGM through VC / OAVM at https://www.evoting.nsdi.com by using their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company's AGM. The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is explained in the Notice of the AGM. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM (being sent

electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-Voting or through e-Voting facility at the AGM. By order of the Board of Directors For Transwarranty Finance Limited

Place: Mumbai

Date: 3rd September, 2021

Suhas Borgaonkar Company Secretary and Compliance Officer

NEOGEN

NEOGEN CHEMICALS LIMITED CIN: L24200MH1989PLC050919: Regd. Office: Office No. 1002, 10th Floor, Dev Corpora Bldg.

Opp. Cadbury Co, Pokhran Raod No.2, Khopat, Thane - 400601.

Tel No.: +91 22 2549 7300; Fax No.: +91 22 2549 7399

Email: investor@neogenchem.com; Website: www.neogenchem.com NOTICE OF 32° ANNUAL GENERAL MEETING (AGM) AND INFORMATION ON E-VOTING, BOOK CLOSURE, PARTICIPATION IN

AGM THROUGH VC/OAVM AND TAXATION OF DIVIDEND Notice is hereby given that, pursuant to the General Circular numbers 02/2021 dated January 13, 2021, 20/2020 dated 5th May, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 14/2020 dated 8th April, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) ("the Circulars"), the (32nd) Thirty Second Annual General Meeting ('AGM') of Neogen Chemicals Limited ('The Company') will be held on Tuesday, September 28, 2021 at 5.00 p.m. through Video Conferencing facility (VC) and Other Audio Visual Means (OAVM) without any physical presence to transact the business as mentioned in the Notice of the AGM, which has been sent to the members at their email IDs, whose email ids are registered with the Company Company's Registrar and Transfer Agent i.e. Link Intime India Private Limited ("RTA") Depository Participants ("DP"), together with the Annual Report for the FY 2020-21 A copy of the same is available on the website of the Company https://neogenchem.com/ annual-reports-2/, website of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and the website of RTA at https://instavote.linkintime.co.in.

The Company is pleased to provide its members with the remote e-voting and e-voting during the AGM facility to cast their votes electronically on the resolutions mentioned in the AGM Notice, using the electronic voting platform provided by our RTA in the manner and process as set out in detail in the Notes to Notice of AGM.

Any person, who becomes a Member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding the shares as on the cut-off date i.e. Friday, September 17, 2021 & wishing to participate in e-voting can follow the process of generating the login ID and password as provided in the Notice of AGM.

The members may note that:

- They may attend the AGM on Tuesday, September 28, 2021 at 5.00 p.m. through VC/ OAVM facility using live streaming link https://instameet.linkintime.co.in under shareholders/ Members Login by using the remote e- voting login credentials.
- Cut- off date for deciding eligibility to e-vote or at the AGM is Friday, September 17,
- The remote e-voting period shall commence on Saturday, September 25, 2021 at 9:00 A.M and ends on Monday, September 27, 2021 at 5:00 P.M.
- Once a vote is casted by the Members, he/she shall not be allowed to change it
- The e-voting during the AGM will begin on Tuesday, September 28, 2021 at 5.00 p.m. and will end on completion of 30 minutes from the time of the conclusion of the AGM. Within this period, all members who are present at the AGM through VC/ OAVM facility and who have not yet exercised their vote through remote e-voting prior to AGM, can exercise their vote electronically.
- The members who have casted their vote through remote e-voting shall not be entitled to cast their e-vote again during the AGM. If a member casts votes by both the modes, then voting done through remote e-voting during e-voting period shall prevail and vote cast through E-voting during the AGM shall be treated as invalid.
- The Board of Directors has appointed Mr. Devendra Deshpande, Company Secretary, proprietor of DVD & Associates, Company Secretaries, Pune, as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting during the AGM process in a fair and transparent manner.

Registration as Speaker: The members who wish to speak at the meeting need to register themselves as a speaker by sending an e-mail from their registered e-mail ID at investor@neogenchem.com on or before 5.00 p.m. on Friday, September 17, 2021 Depending on the availability of time, the Company reserves the right to restrict the number of speakers at the meeting. In case shareholders/ members have any queries regarding Instameet login/ e-voting, they may send an email to instameet@linkintime.co.in

or contact on: - Tel: 022-49186175. Book Closure: The Register of Members and Share Transfer Register will remain closed from Monday, September 20, 2021 to Tuesday, September 28, 2021 (both days inclusive)

Dividend and Taxation of Dividend: The Board has recommended a final dividend of ₹ 2.25 per equity share of ₹ 10 each for the F.Y. ended March 31, 2021. The dividend will be paid to those members whose names appear in the Register of Members as on cut-off date i.e. Friday, September 17, 2021. The Dividend Taxation documents are required to be furnished by the respective shareholders no later than Friday, September 17, 2021, 5:00 PM IST to RTA by emailing the same at mt.helpdesk@linkintime.co.in in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS / Withholding Tax. For more details, refer note no. 11 in notes to Notice of AGM on Taxation of Dividend.

Updating of Details: Members holding shares of the Company are requested to update and notify immediately any change in their name, postal address, email address, telephone/ mobile numbers, PAN, mandates, nominations, power of attorney, bank details such as, name of the bank and branch details, bank account number, MICR code, IFSC code, etc. to the Company/ RTA quoting their Folio No. along with self-attested documentary proofs, in case if the shares are held in physical form, by sending mail at investor@neogenchem.com or mt.helpdesk@linkintime.co.in and to their respective DP in case the shares are held in Demat form. For Neogen Chemicals Limited

Sd/-Unnati Kanani

Company Secretary & Compliance Officer



Registered Office: 404, Dev Plaza, 68, SV Road, Andheri (W), Mumbai 400 058, Phone: +91 22 4223 3333 Fax: +91 22 4223 3300 E-mail: info@zodiacventures.in Web: www.zodiacventures.in CIN: L45209MH1981PLC023923

NOTICE PRIOR INFORMATION REGARDING 40TH ANNUAL GENERAL MEETING TO

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting ('AGM') of the member of the Company is scheduled to be held on Thursday, 30th September 2021 at 3.0 p.m. at the Registered Office of the Company situated at 404 Dev Plaza, S.V. Road Andheri (West), Mumbai 400058 in compliance with the relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, to transact the business as set out in the Notice convening the

BE HELD AT THE REGD. OFFICE ON THURSDAY, 30TH SEPTEMBER 2021

In compliance with MCA circular dated 5th May 2020 read with MCA circulars date 8th April 2020, 13th April 2020 and 13th January 2021 and SEBI circulars dated 12th May 2020 and 15th January 2021 (collectively referred to as 'Circulars'), electronic copies of the Notice of 40th AGM and Annual Report for FY 2020-21 will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/Depository Participants. The Notice of 40th AGM and Annual Report fo FY 2020-21 will also be made available on the Company's website www.zodiacventures.in/Home/annual, website of the Stock Exchange, i.e. BSE Limited at www.bseindia.com, website of Link Intime India Pvt. Ltd. a www.linkintime.co.in. and website of NSDL (agency for providing the e-voting facility) at www.evoting.nsdl.com. Physical copies of the Notice and Annual Report would be made available to members on request, which can be sent to the Compan at info@zodiacventures.in along with the relevant details of their shareholding.

The Company is providing e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the 40th AGM. Detailed procedure for remote e-voting will be provided in the Notice of the 40th AGM.

Members who have not registered their email addresses and mobile numbers ar requested to furnish the same to the Company's Registrar and Share Transfer Agen Link Intime India Private Limited [formerly Sharex Dynamic (India) Private Limited at www.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html to get their email IDs an mobile numbers registered. Further, members holding shares in physical mode are requested to send an email to rnt.helpdesk@linkintime.co.in along with necessar details like folio number, name of member and self-attested PAN or Aadhar care copy for registering their email address. Members holding shares in demat mode ar requested to contact their respective Depository Participant for registering their email addresses.

The above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the relevant MCA and SEB Circulars. Members are requested to carefully read all the 'Notes' forming part of the Notice convening the AGM for instructions on e-voting and voting at the AGM.

For Zodiac Ventures Limited

Rustom Deboo Company Secretary

Date: 04.09.2020

Date: 4th September 2021 Place: Mumbai

YASH TRADING AND FINANCE LIMITED (CIN: L51900MH1985PLC036794)

Regd Office: Bagri Niwas, 53/55, N. M. Path, Mumbai - 400 002 Corp Office: 1207/A, P.J.Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 Tel No. +91-22-2272 0000 Email id: yashtradingandfinancelimited@gmail.com Web: www.yashtradingfinance.com

NOTICE OF 36TH ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 36th (Thirty Sixth) Annual General Meeting('AGM') of Yash Trading and Finance Limited ('the Company') will be held on Thursday, 30th September, 2021 at 10:00 A.M. at 1207 A, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001 to transact the business specified in the Notice convening the AGM of the Company. The dispatch of the Annual Report of the Company for the financial year 2020 21 along with AGM Notice and E-voting procedure to the members was completed on Friday, September 3, 2021.

The Annual Report has been sent electronically to those members, whose email addresses were available with the Company's Registrar and Transfer Agent, Purva Sharegistry (India) Private Limited. For other members, who have not registered their email addresses, the Annual Report has been sent at their registered postal address by the permitted mode.

Notice is also hereby given, pursuant to Section 91 of the Companies Act 2013 ('the Act') read with Rule 12 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 24th September 2021 to Thursday, 30th September, 2021, (both days inclusive) for the purpose of ensuing Annual General Meeting. In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is providing the facility to its members to exercise their right to vote by electronic means or any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company (remote e-voting) through e-voting services or National Securities Depositories Limited ('NSDL'). The details pursuant to

- a) Members holding shares either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date i.e. Thursday, 23rd September, 2021 ('eligible members'), to exercise their right to vote by remote e-voting and voting to be held at AGM on any or all of the businesses specified in
- the Notice convening the AGM of the Company; b) the remote e-voting will commence on Monday, 27th September, 2021at 10:00 Hrs;
- c) the remote e-voting will end on Wednesday, 29th September, 2021at d) the remote e-voting module shall be disabled for voting thereafter and voting through electronic means shall not be allowed thereafter. Once
- the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently;) in case a person has become the Member of the Company after
- dispatch of AGM Notice but on or before the cut-off date i.e. Thursday 23rd September, 2021 may write to Company's Registrar and Transfer Agent, Purva Sharegistry (India) Private Limited (Unit: Yash Trading and Finance Limited) No. 9, Shiv Shakti Industrial Estate, Ground Floor, J. R. Boricha Marg, Opp. Kasturba Hospital, Lower Parel (East) Mumbai - 400 011 or at email id support@purvashare.com or a telephone no. 022-23012518 / 6761 for e-voting.
- The Members who have not cast their vote through remote e-voting car exercise their voting rights in AGM through Ballot paper. Members who have cast their vote(s) through remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.
- g) The Board of Directors has appointed Ms. Sonam Jain, Practising Company Secretary as a scrutinizer to scrutinize the remote e-voting
- and voting process at the AGM in a fair and transparent manner. n) For any gueries/grievances or guidance for e-voting, members may contact Ms. Krisha Mehta (Company Secretary) at the Corporate Office, at +91 22 22720000 or may write to yashtradingandfinancelimited@gmail.com or may refer to FAQs available at https://www.evoting.nsdl.com/ under Help/FAQ's section or call NSDL on toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30.

any Member wishes to get a printed copy of the Annual Report, the Company will send the same, free of cost, upon receipt of request from the

Members may go through the Notice for the 'Yash 36th AGM Notice' for detailed process and manner on the remote e-voting or they may refer to FAQs at https://www.evoting.nsdl.com/. Any grievances or queries of the Members of the Company connected with the electronic voting can be addressed to the Registrar and Transfer Agent of the Company as per the details provided above.

Company and the same alongwith the scrutinizer's report shall be placed on the website of the Company at www.yashtradingfinance.com and communicated to the BSE Limited where the Company's Equity shares are listed.

The results shall be declared after the conclusion of the 36th AGM of the

The Annual Report of the Company and the Notice convening the 36th AGM is also available on our website at www.yashtradingfinance.com Further, these documents are available for inspection at the Registered Office of the Company during normal office hours.

> By Order of the Board of Directors Yash Trading and Finance Limited Sd/-

Place: Mumbai Date: 3rd September, 2021

Budhkar Publicity Pvt. Ltd.,

Kalyan (W). Phone: 0251 - 2205995 Mobile: 9322400262

Pinky Advertising.

Ambernath (E), Mobile : 9322681423

Ambition Advertising, Ghatkopar (E), Phone : 24210792 / 94.

Dattaguru Advertising Ghatkopar (W), Mobile: 9870528143

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI K. Parth Publicity Ghatkopar (E), Phone : 2501 3939 / 2501 2323 Sanjeevani Advtg. Kanjurmarg, LBS Marg, Phone: 022-25776168 Mobile: 9819091044

Riyo Advertising, Ghatkopar (W), Phone: 67704000/ 6500 Mobile: 9821306406

Sadguru Advertising, Vikhroli (W), Phone: 6128 6128 Mobile: 9820319546

Dimensions Advertising, Dombivli (E) . Phone: 0251-2445074 Mobile: 9322597885 Sandip Advtg. Bhandup (W), Phone: 022-25946518 Mobile: 9820750922 Prabhakar Advertisers, Dombivli (E). Phone: 0251-2448917 Mobile: 9819575111 Radha Advertising, Dombivli (E). Mobile: 9920909141 9833555898 Mahesh Advertising & Designing, Muhund (W), Phone: 25622469 / 25682469 Pratik Advertising, Mulund (W). Phone: 25911666 Mobile: 9821154666 Bajaj Publicity Dombivli (E) Miblie : 9320962437 Shree Mahapragya Mulund (E) Y.B.Kulkarni Advertising, Dombivali (W). Phone: 21634727 Mobile: 9930350884 Phone: 0251 - 2480136 Mobile: 9821467209 Synthesis Communica Mulund (E) Phone: 25638364/65

ARROW

ARROW GREENTECH LIMITED

Regd. Office: 1/F, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai 400 053 TEL: 022 4974 3758, Email: contact@arrowgreentech.com, CIN: L21010MH1992PLC069281,

Notice of AGM, Book Closure and Remote E-Voting Information

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting of the members of the Company will be held on Wednesday, the 29th September, 2021 at 4:00 PM through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility in compliance with the applicable provisions of the Companies Act and Rules framed thereunder and the SEBI (LODR) Regulations 2015 read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No 02/2021 dated January 13, 2021 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular dated May 12,2020 followed by Circular dated 15th January, 2021 issued by SEBI, electronic copies of the Notice of 29th AGM and Annual Report for the Financial Year 2020-2021 has been sent on September 03, 2021 to all shareholders whose email addresses are registered with Company or with Company's Registrar and Share Transfer Agent, namely Link Intime India Private Limited (RTA) or with their respective Depositary Participants.

If you have not registered your email address with the Company or with Company's Registrar and Share Transfer Agent, namely Link Intime India Private Limited (RTA) or with their respective Depositary Participants you may follow below instructions for registering/updating your email addresses: Physical Holding

Please send a request to the Company at poonam@arrowgreentech.com providing folio No., Name of the shareholder, scan copy of Share Certificate (Front & Back), self-attested copy of PAN Card and any of Driving License, Election Identity Card and Passport for registering email address.

Demat Holding Please contact your Depositary Participant (DP) and register your email address and bank account details as per the process advised by your DP

Members may note that the Notice will also be available on the Company's website at www.arrowgreentech.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on website of the e-voting agency- National Securities Depository Limited at

https://www.evoting.nsdl.com. Pursuant to Section 91 of The Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 25th September, 2021 to Wednesday, 29" September, 2021 (both days inclusive).

The Company is pleased to provide its members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the 29th AGM by remote e-voting and e-voting during the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with National Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The facility of casting votes by a member using remote e-voting system as well as venue voting on the date of the AGM will be provided by NSDL.

The remote e-voting period commences on Sunday, 26th September 2021 (9.00 a.m. IST) and ends Tuesday, 28th September 2021 (5.00 p.m. IST). The e-voting module shall be disabled thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, he / she shall not be allowed to change it subsequently. The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date, Wednesday 22" September 2021. The procedure for e-voting is available in the Notice of the AGM. In case of any query, Member may refer to (FAQs) at https://www.evoting.nsdl.com/ or email to evoting@nsdl.co.in for any further clarifications regarding e-voting. A person who is not a Member as of the cut-off date should treat this Notice for information purpose only. Any person, who acquires shares and becomes a Member of the Company after dispatch of Notice of the AGM and holds shares as of the cut-off date i.e. Wednesday 22th September 2021 may obtain login id and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/ she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

Members, who need assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@risdl.co.in / toll free number 1800-222-990 or contact Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager- NSDL at sanjeevy@nsdl.co.in / 022-42165335.

The afore-mentioned information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circular.

Company Secretary

For Arrow Greentech Limited

DELTA MANUFACTURING LIMITED

(formerly known as Delta Magnets Limited) Regd. Off: B-87, MIDC, Ambad, Nashik - 422 010, Maharashtra. CIN: L32109MH1982PLC028280

Tel. No. 91-253-2382238/67 Fax No. 91-253-2382926 Email ID: secretarial@dmltd.in Website: www.deltamagnets.com

NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Company will be held via Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") on Tuesday, September 28, 2021 at 2,30 p.m. IST in compliance with General Circulars numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 2021 respectively and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities Exchange Board of India (SEBI), to transact the business as set out in the notice of AGM dated Thursday, August 12, 2021

The said Notice along with the Annual Report inter alia containing Directors' Report, Corporate Governance Report, the Audited Standalone and Consolidated Financial Statements and Auditors Report thereon, has been dispatched electronically via email on Saturday, September 04, 2021 to all members whose email addresses are registered with Company / Depository Participant(s) as on Friday, August 27, 2021 and the same is also available on the website of the company i.e. www.deltamagnets.com as well as on the website of National Securities and Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com and on the website of Stock Exchanges at www.bseindia.com and

www.nseindia.com. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules), 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members will be provided with the facility to cast their vote on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system from a place other than the venue of AGM ("remote e-voting") provided by NSDL and

business may be transacted through such voting. The remote e-voting period commences on Friday, September 24, 2021 (IST 9.00 a.m.) and ends on Monday, September 27, 2021 (IST 5.00 p.m.). During this period, members may cast their vote electronically. The

remote e-voting module will be disable by NSDL for voting thereafter. The Voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on Monday, September 20, 2021 ("cut-off date"). Any person who is member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or

voting at the AGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their vote on the resolution through remote evoting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during AGM.

Members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses and any person who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch of Notice of AGM and holds shares as on cut-off date being Monday, September 20, 2021, are requested to refer to the Notice of the AGM for the process to be adopted for obtaining the login id and password for casting vote through remote e-voting. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting, then the existing login id and password can be used. The Members are hereby requested to update their email ids, address &

contact details with the STA / Depository Participant in order to receive all the correspondence from the Company. In case any gueries relating to remote e-voting facility, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available at download section of www.evoting.nsdl.com or contact NSDL at the Toll free no. 1800-222-990 or write an email/contact

the followings: A. Ms. Pallavi Mhatre, Manager E-voting Helpdesk National Securities Depository Limited Email: evoting@nsdl.co.in

Email: secretarial@dmltd.in

MIDC, Satpur, Nasik - 422 007

Phone: 1800 1020 990 /1800 224 430 B. Ms. Anannya Godbole, Company Secretary Delta Manufacturing Limited (formerly known as Delta Magnets Limited) Corporate Office: Bayside Mall, 2rd Floor, Tardeo Road, Haji Ali, Mumbai - 400 034.

Phone: 022-40794700 C. Mr. Bhushan Chandratre Freedom Registry Limited (STA) Registered Office: Plot No. 101 / 102, 1915 Street,

Email: support@freedomregistry.co.in Phone: 0253-2354032, 2363372 Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as a speaker by sending their request, along with the questions, from their registered e-mail id mentioning their name, DP ID and Client ID / Folio No., PAN, Mobile No. at secretarial@dmltd.in on or before Saturday, September 18, 2021. Those members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers/questions

depending on the availability of time for the AGM. FURTHER NOTICE IS HEREBY GIVEN THAT pursuant to Section 91 of Companies Act, 2013, the Register of members and the Share Transfer Book of the Company will remain closed from Tuesday, September 21, 2021 till Tuesday, September 28, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

> For Delta Manufacturing Limited (formerly known as Delta Magnets Limited)

> > Anannya Godbole Company Secretary ACS No. 23112

Mumbai

Place: Mumbai

Date: 05/09/2021

Krisha Mehta

Company Secretary

financialexp.epapr.in

Date: 04-09-2021

Place: Mumbai

applicable circulars issued by MCA/SEBI. In compliance with the above mentioned provisions, Notice of the 27th AGM and the Annual Report has been emailed only to those Members whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s). The electronic dispatch of Annual Reports

शासकीय वैद्यकीय महाविद्या-लयासाठी मनपा सभेत

ठराव मंजूर परभणी, दि. ४ (हिंदुरथान समाचार) : मागील अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी जिल्ह्यातील अनेकांनी प्रयत्न चालवले आहेत सर्वार्थाने मागास असणाऱ्या जिल्ह्यात राज्य सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रथापन करावे या मागणीचा म हत्वपूर्ण ठराव महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी एक-मुखाने मंजूर करण्यात आला. महानगर पालिकेने ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेत महापौर अनिता सोनकांबळे या अध्यक्षरथानी होत्या, उपमहापौर भगवानराव वाघमारे गटनेते सय्यद सम्मी माजू लाला, स्थायी समितीचे सभापती गूलमीरखान विरोधी पक्षनेते विजय जामकर, आयुक्त देविदास पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. या सभेत ज्येष्ठ नगरशेवक सचिन देशमुख यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी स्थापन यारांबंधीचा विशेष ठराव मांडण्यात यावा असा महापौर व उपमहापौर यांना आग्रह केला होता त्या अनुषंगाने उपम हापौर भगवान वाघमारे यांनी या सभेत विषय पत्रिकेवरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी सारख्या मागास जिल्ह्यात राज्य सरकारने मंजूर करावे व परभणीकरांना सर्वार्थाने न्याय द्यावा या आशयाचा ठराव मांडला,

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

नमूना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० तुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून

प्रकाशित कराववाची जाहिरात

केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक, महाराष्ट्र), पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ वं नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरण आणि

एबिक्स कॅश फाबनास्शियल टेक्नॉलॉजिस प्रायक्ष लिमिटेड, (पुर्वीची माईल्स सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायण्हेट लिमिटेड) सीआयएन:यु७२२००एमएच १९९९पीटीसी११९१४३ यांचे नोंदणीकृत कार्यालय सुरक्षा एस, ६वा मजला, ३४/३, अंधेरी कुर्ला रोड चकाला, जे.बी. नगर, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९.

....याचिकाकत सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या विशे गरण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनी नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय राजधानी संच राज्य (एनसीटी) दिल्ली येथे स्थलातरीत करण्याकरित हंपनीचे मेमोरण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंप कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्यार

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नॉदणीक् कार्यालवाच्या निवोजित बटलामले काही बाधा ये असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधा कारण नमूद केलेल्या प्रतिशापत्राद्वारे त्यांचे आक्षे रजि. पोस्टाने किंवा गुंतवणुकदार तक्रार नमुना भर एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्य आत् क्षेत्रिय संचालक यांचा मन्ता-पश्चिम क्षेत्र एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई ४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्र याचिकाकर्ता कंपनीला नोंदणीकृत कार्यालया

> अर्जदारांच्या वतीने व करि एकिक्स कॅश फायनान्शियल टेक्नॉलॉजि (पुर्वीची माईल्स सॉक्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड सही/

> > विकास व

दिनांकः ०५.०९.२०२१ ठिकाणः मुंबई डीआयएन:०३५११११

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे

नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून सऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपः प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक, महाराष्ट्र), पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे वियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणा

एबिक्स दुर्स ॲण्ड ट्रॅन्हल्स प्रायन्हेट लिमिटेड, (पुर्वीची लॉसन ट्रॅंब्हल्स ॲण्ड टुर्स (इंडिया) यव्हेट लिमिटेड) सीआयएन:यु६३०४०एमएच १९९१<mark>पीटीसी</mark>०६३२५५ बांचे नोंदणीकृत कार्यालय २०१, एलिट स्क्वेअर, पेरीन नरीमन स्ट्रीट, फोर्ट मुंबई, महाराष्ट्र-४००००१.

....याचिकाकत सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की बुधवार, १ सप्टेंबर, २०२१ रोजी झालेल्या विशेष र्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्वालय महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय राजधानी <mark>संघ राज्य (एनसीटी) दिल्ली</mark> येथे स्थलातरीत करण्याकरित कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्य निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपन कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्या

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृ कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधा कारण नमृद केलेल्या प्रतिज्ञामत्राद्वारे त्यांचे आक्षे रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून ण्मसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) क सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक यांचा पत्ता-पश्चिम क्षेत्र व्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन डाईव्ह, मंबई ४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत बाचिकाकर्ता कंपनीला नॉदणीकृत कार्यालया

अर्जदारांच्या यतीने य करित एकिक्स दर्स ऑग्ड टॅन्ड्स्स प्रायन्डेट लिमिटे प्रायव्हेट लिमिटेड) सही/

दिनांकः ०५.०९.२०२१

उकाण: मुंबई

समर्थन व्यक्त केले. डीआयएन:०३५११११ PUBLIC NOTICE BEFORE THE CHARITY COMMISSIONER MAHARASHTRA STATE, MUMBAI

Application No. 1270 of 2018

Sealed Offers are invited by the Trustees of Bombay Gogras
Bhiksha Society P.T.R. No. F- 380 for sale of immovable occupied property bearing Survey No. 4/3B2 of the area admeasuring about 13 gunthaas situate, lying and being at village Sonarpada Dombivli (East) Dist. Thane within the municipal limits of the City

of Dombivli. The sale of the property is on 'as is where is basis'. The sealed offers shall be received by the undersigned at the address mentioned above within a period of 30 days from the date of publication of this Public Notice. The sealed offers shall be supported by demand draft drawn in favour of the Trust payable at Mumbai for the amount of 25% of the offer amount by way earnest money security deposit.

The offer received after expiry of 30 days from the date of publication and/or without support of demand draft for earnest money will not be considered. The prospective bidders may visit the property and inspect the

same at their own costs. The Trustees reserve their right to accept and/or reject all or any

of the offers without assigning any reason therefor.

The sale is subject to the sanction of Charity Commissioner

Maharashtra State, Mumbai.

C/o IMP Powers Ltd. 35-C, Popular Press Building. Pt. M. M. Malviya Road, Tardeo, Mumbai-400034 Mumbai dated: 5 Sep. 2021 Bombay Gogras Bhiksha Society,

त्यास अन्य पदाधिकारी

व सदस्यांनी जोरदार

(Trustee)



दरवाजा क्र.२. तळमजला, श्रद्धा कॉम्प्लेक्स, शिव मंदिर रोड, अंबरनाथ, जिल्हा ठाणे-४२१५०१.

्रिवम-८(१)) ताखा सूचना (स्थावर मार

ज्याअर्थी: खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बंक ऑफ इंडिया** <mark>अंबरनाथ शाखा चे</mark> प्राधिकृत अधिकारी आहेत आगि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०७.०४.२०२ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्री. मनोज रघुनाथ बदेला व श्रीमती ममत **मनोज बदेला** यांना सदर सूचना प्रान्त तारखेपासून ६० दिवसांच्या आतं देव रक्कम रु.१७,८६,४०८.० (रुपये सतरा लाख शहाऐंशी हजार चारशे आठ फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमद केलेली खकम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जटार तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यार्न सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या निवम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा ३ सप्टेंबर, २०२१** रोजी घेतलेल

प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सद मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, अंबरनाथ शाखा यांच्याकडे रु.१७,८६,४०८.०० (रुपये सतरा लाख शहाऐंशी हजार चारशे आठ फक्त) अधिक त्यावरील व्याज जमा करावी.

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, क्षेत्रफळ ४८२ चौ.फु. कार्पेंट क्षेत्र, ओमकार अपार्टमेंटस्, प्लॉट क्र.१२, सन्हें क्र.४३ए, हिस्सा क्र.१०९, सीटीएस क्र.८८०१-ए, गाब वडवल्नी, अंबरनाथ

ठिकाणः ठाणे दिनांक : ०३.०९.२०२१ प्राधिकृत अधिकारी, युनियन चॅक ऑफ इंडिय

जाहीर सूचना

श्रीमती सुनंदा नामदेव कांबळे भारतीय नागरिक, वय ६४ वर्षे, निवासी पत्ता १, जटाभाई चाळ, डॉ. आंबेडकर नगर, राजु बेडेकर मार्ग मऊपाडा, कुर्ला (प.), मुंबई-४०००७०.

विरुद्ध र) वी स्टेट ऑफ महाराष्ट्र, सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२.

र) बृह-मुंबई महानगरपालिका, मुंबई, महापालिका मार्ग, मुंबई, वरील प्रकरणातील सर्व प्रतिवादी किंवा अन्य इतर व्यक्ती. ज्याअर्थी वरनामित याचिकाकत्योंनी घोषणेकरित उपरोक्त सहाय्य प्रतिवादी विरोधात उपरोक्त दावा दाखल केला आहे की, **श्री. नामदेव कांवळे** हे १ ऑगस्ट १८९० पासून हरवले असल्याचे कळविल्यानंतर ७ वर्षांपेक्षा अधिक काळाकरिता असे गहित धरण्यात आत आहे की, त्यांच्याबाबत कोणालाही माहिती नाही आणि मृत्यु नोंद पुस्तकात श्री. नामदेव कांबळे यांचे मृत् जाह जा, त्यारपायाचा वाणालाहा माहता नाह जाग हुन्यु गाँव दुरावावत मानक्य जायक पाय हुन्यु महणून प्रतिवादीकहून नोंद करण्यात आली. संबंधित व्यक्तीस येथे समन्त ते रायात येत आहे की, दिवाक oc.os.२०२१ रोजी स.११.००वा. न्यायालय कक्ष इ.९. १ला मजला, जुनी सचिवालय इमास्त, शह् दिवाणी न्यायालय, मुंबई यांच्या न्यायमुर्ती श्रीमती सी.व्ही. पाटील यांच्या न्यायकक्षेसमक्ष त्यांचे म्हणणे केंबा प्रतिसाद सादर करण्यास उपस्थित रहावे आणि वरील दाव्याचे अंतिम निकालाकरिता निश्चि प्रकरण म्हणून सुचना देण्यात आलेल्या अधिकृत व्यक्तीद्वारे किंवा व्यक्तीशः उपस्थित रहाचे आणि सद दाबाबाबत संबंधित व्यक्ती उपस्थित न राहित्यास सदर दाबा कोणत्याही प्रतिसाद किंवा म्हणण्याशिका प्रक्रिये केली जाईल.



शहर दिवाणी न्यायाल

ठिकाण : मुंबई

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सीआवएन: एल५११०९एमएच१९८२पीएलसी३१९००८

नोंदणीकृत कार्यालय: ७०७, रहेजा सेंटर, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पाँईट, मुंबई-४०००२१. ई-मेल:info@authum.com, वेबसाईट:www.authum.com, दुर.क्र.:०२२-६७४७२११७

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व ई-वोटिंगची माहिती येथे सूचना देण्यात येत आहे <mark>की, ऑथम इरुहेस्टमेंट अंण्ड इन्फ्रास्ट्रक्यर लिमिटेड</mark> (कंपनी) च्या सदस्वार्च ३९बी बार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु.४.००वा. (भाग्रवे) कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी (कायदा) सहवाचिता सेवी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲंग्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस म्बलेशन्स २०१५ आणि सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे २०२० सहबाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७ २०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि सर्वेकाधारण परिष्यक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ आण् भारतीय प्रतिभूती व विनिषय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत परिषत्रक क्र.सेवी/एचओ/सीएफडी/सीएपडी१, तीआवआर/पौ/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी?/सीआवआर/पी २०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ नसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फर-व्हींसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्पत एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्थ करण्याकरित होगार आहे. ज भागधारकांना वेगळपणे ई-मेल केलेले आहे आणि ते कंपनीच्या www.authum.com आणि कंपनीचे रोअर्स जेथे सुचिवद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि सेन्द्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्य

www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडव (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे नियमन ४२ अंतर्गत सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवर प्रमाविष्ट) बंद राहतील.

सदर ३९वी एजीएम सुचना तसेच विलीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहबाल कंपनीच्य www.authum.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर दस्तावेज दैनेदिन कामकाजाच्या कार्यालयीन वेळेर दिणीकत कार्यालयात सदस्यांना निरीक्षणासाठी उपलब्ध होतील.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनिवर २०१५ च्या निवम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेखुलेशन्स २०११ लिस्टींग रेखुलेशन्स) च्या नियम ४४ तुसार कंपनीच्या ३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मेंजूर करावया टराबांबर मतदान करण्याचे अधिकार सदस्यांना दिलेले आहेत. सदस्यांना एका ठिकाणाहून विश्वत मतदान प्रगासीने (रिमोट ई-बोटिंग) मत देता येईस. ३९व्या एजीएमभ्य्ये विद्युत स्वरूपने मतदान व रिमोट ई-बोटिंग सुविधा सेवा पुरवठादार म्हणून सेन्ट्रल डिपॉझिटरी सिक्युरिटीज लिमिटेड (सीडीएसएल) यांची सेवा निवृक्त केर्ल आहे. कावद्यानुसार तपशील खालीलप्रमाणे

नोंद दिनांक अर्थात २७ ऑगस्ट, २०२१ रोजी कंपनीचे भागधारक असलेल्या सदस्यांना वार्षिक सर्वसाधार सभेची सूचना व इतर दस्तावेज कंपनीने ४ सप्टेंबर, २०२१ रोजी पाठविले आहे.

रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०.००वा. भाष्रवे प्रारंभ होईल आर् ब्धवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सार्य.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल.

एजीएममध्ये ई-वोटिंग प्रक्रिया व रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनी म्हणून कार्यरत कंपनी सचिव में, मयांक अरोरा ॲंग्ड कंपनीचे मालक श्री, मयांक अरोरा यांची नियुक्ती

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनाचा सदस्य झाला असल्यास आणि नीर २३ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असल्बास त्यांन helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करून सीडीएसएलकडे कळवावे.

रिमोट ई-बोर्टिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास सभेत सहभागी होता वेईल परंतु सभेत मत देता येगार नाही नोंद तारखेला देवीदाराद्वारे तबार केलेले लाभार्थी मालकांच्या वादीत किया सदस्य नोंद पुस्तकात ज्यांची नावे नमद आहेत त्यांना रिमोट ई-बोटिंग तसेच सर्वसाधारण सभेत मतदानाचा अधिकार असेल.

एजीएममध्ये उपस्थित राज्ञण्याबाबत काजी प्रश्न किया तकारी असल्यास www.evofingindia.com च्या हेल्पसेक्शन अंतर्गत डाऊनलोड सेक्शनबर उपलब्ध असलेले भागधारकांकरिता ई-बोटिंग युज मॅन्युअल आणि फ्रिकन्टली आस्पढ क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंव helpdesk.evoting@cdslindia.com कर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुक लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दक्करी (०२२-२३०५८५४२) वर कळवावे. विद्युत मतदानाबाबत काही प्रश्न असल्यास **श्री. राकेश दळवी,** व्यवस्थापर सीडीएसएल, ए विंग, २५वा मजला, मरैथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस, ना.म.जोशी मार्ग लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ यांना कळवाचे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करांवा किंवा ०२२-२३०५८५४२/४३.

तुमचे ई-मेल कंपनीकडे नोंद कराबेत किंवा बेळेबर पत्रब्यवहार मिळण्यासाठी ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद

दिनांक: ०४.०९.२०२१

दी इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड

सीआवएन:एल२८९२०एमएच१९५६पीएलसी००९८८२ नोंदणीकृत कार्यालयः सोनावाला बिल्डिंग, २रा मजला, ५९, मुंबई समाचार मार्ग, मुंबई-४०००२३. दुर.:०२२-२२६६१०१३ ई-मेल: inlinch@hotmail.com, वेबसाईट: www.inlinch.com

६३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पस्तक बंद करण्याची सचन येथे सूचना देण्यात येत आहे की**, दी इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ६३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु.३.३०वा. भाग्रवे सभेच्या सुचनेत नमुद विषया विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमातुन (ओएव्हीएम) होणार आहे.

कोविड–१९ प्रादर्भावामळे सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक ५ मे. २०२० सहवाचिता परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व दिनांक १३ जानेवारी, २०२१ (यापुढे एमसीए परिपत्रक) ६ उर्वी एजीएम मामाधिक दिकाणी मदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीमी /ओएव्हीएममार्फन होईन एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० व दिनांक १५ जानेवारी, २०२१ नुसार ज्या सदस्याचे ई-मेल कंपनी /ठेवीदाराकडे नींद्र आहेत त्यांना विद्यत स्वरूपाने वार्षिक अहवाल २०२०-२१ व एजीएम सूचना पाठविली आहे. सदस्यांना विनंती आहे की, ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत आणि व्हीसी/ ओएव्हीएममार्फत ६३व्या एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहितीकरिता व ई-मेल नोंदणीसाठी एजीएम सबनेबा संदर्भ घ्यावा.

६३वी एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्य www.inlinch.com आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि त्यातील नियमाअंतर्गत कंपनीच्या ६३०या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद्र विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनीने ई-वोटिंगची सुविधा दिलेली आहे. कंपनीने एजीएमकरिता रिमोट ई-वोटिंग सुविधेसाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) सह करार केलेला आहे. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध फ्रिक्केन्टली आस्नड केश्चन्स (एफएक्य) आणि ई-बोटिंग मॅन्युअलना संदर्भ घ्यावा किंवा helpdesk evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८४५४२).

सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:

१. ई-बोटिंग कालावधी २६ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. भाग्रवे प्रारंभ होईल आणि २८ सप्टेंबर २०२१ रोजी सायं.५.००वा. भाग्रवे समाप्त होईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल. २. उपरोक्त तारीख व वेळेनंतर ई–वोटिंग मान्य असणार नाही. सदस्यांनी टरावावर दिलेले मत पुढे बदलत

३. २२ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना ई-वोटिंग सुविधेने ६३व्या एजीएममध्ये विमर्पीत करावयाचे सर्व विषयावर विद्युत स्वरुपात (ई-वोर्टिंग) मत देता येईल.

४. वार्षिक अहवाल वितरणानंतर पण पुस्तक बंद होण्यापुर्वी जर सदस्याने शेअर्स प्राप्त केले असतील त्यांनी विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी युजरआयडी व पासवर्ड वितरणासाठी कंपनीकडे अर्ज करावा. अशा वेळी सद्यांनी कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे त्यांचे पॅन अद्यायावत करावे, तसेच एजीएम सूचनेचे टीप

क्र.१३ व १४ मध्ये तपशिलानुसार कंपनी/आरटीएकडे अर्ज करावा.

. एजीएम दरम्यान ई-बोटिंग तसेच एजीएमपुर्वी रिमोट ई-बोटिंगकरिता प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे. एजीएममध्ये विद्युत मतदान प्रणालीने मतदानाची सुविधा उपलब्ध होईल आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य जे रिमोट ई–वोटिंगने मत देणार नाहीत त्यांना ई–वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. कंपनीने एजीएमकरिता रिमोट ई-वोटिंग सुविधेसाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियुक्त केली आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई–वोटिंगने ठरावावर मत दिलेले नाही/त्यांना असे करण्यास रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान -बोर्टिंगने मत देण्यास पात्र असतील. जर भागधारकांनी एजीएम दरम्यान ई-बोर्टिंगने मत दिल्यास आणि व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने सभेत सहभागी न झाल्यास सभे दरम्यान ई-वोटिंग सुविधेने दिलेले मत अवैध ठरवले जाईल. जे भागधारकांना सभेत उपस्थित राहनच दिले पाहिजे.

रिमोट ई-बोर्टिंगने मत देणाऱ्या भागधारकास एजीएममध्ये उपस्थित राहता येईल तथापि एजीएममध्ये मत देण्यास पात्र असणार नाहीत.

६. सर्व ठराव अर्थात (सर्वसाधारण विषय) सूचनेत नमुद असलेले विद्युत मतदान स्वरुपाने विमर्पीत केले

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तकारी असल्यास हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध फ्रिकेन्टली आस्कड क्षेत्रचन्स (एफएन्यु) आणि ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्कश्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८४५४२).

पुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१, एलओडीआरचे अधिनियम ४२ नुसार कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभैनिमित्त २३ सप्टेंबर, २०२१ ते २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्वंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात वेतील.

मंडळाच्या आदेशान्ववे दी इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडकरिता

दिनांक: ०४.०९.२०२१

सही/ सुधीर नेवाटीया व्यवस्थापकीय संचालव

POOIA पूजा एंटरटेन्मेंट ॲन्ड फिल्म्स लिमिटेड

नीर्**णीकृत कार्यालय :** युवा हाकस, १ ला मजला, सीटीएस क्र. ८९२-८९३, जे. डब्ल्बू, नीर्जॉट हॉटेलच्या समोर, जुढ़ तारा रोड, जुह, मुंबई – ४०० ०४९, दूषक्वी : ०२२ – २६९२९६१३/१४ ई–मेल : info@poojsentertainmentandfilms.in वेबसाइट : poojsentertainmentandfilms.in सीआयएम क्र. : L99999MH1986PLC040559

३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सभासदांना सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ व त्याअंतर्गत संस्थापित नियमांच्या लाग् तस्तुदी व सेबी (सूची अनिवार्यता व विभोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ सहवाचन कार्पिट कामकाच मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परियक्त क. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमें दि ०८.०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२० व १३.०१.२०२१ (एमसीए परिपर्वके) तसंघ भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे जारी परिपर्वक क्र. सेबी/एचओ/सीएए डी/सीपप्रडीर/सीआवआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५,२०२० (सेवी परिप्रक) योच्या अनुपालनांतर्गत पुत्रा प्रत्यक्षेत्रस्य ऑन्ड फिल्म्स् लिपिटेड (कंपनी) च्या सभासदांची ३४ **यो वार्षिक सर्वसाधारण समा** सागायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष अभिगतीयमा, मंगळवार, रि. २८,०९,२०२१ रोजी दु. ३.०० वा. विद्धीओ कॉन्फरस्स (यहीसी)/अदर ऑडिओ विहरणुअल मीन्स (ओएवहीएम) च्या माध्यमातुन आयोजित करणात येत आहे.

ासेच, एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या **स**भासदांचे ई-मेल पते कंपनी/रजिस्ट्रार व ट्रान्सक तसम्ब, एसमार् प्रस्याक च सबा पारप्यकाच्या अनुपारानाकात्र ज्या समास्याय इ-मन्त पत्त कंपना राजस्त्रा च ट्रान्सफर एपर्ट/डिपॉझिटरी पार्टिसिर्ट्स बांस्थाकडे नेंद्रपीकृत आहेत अशा समास्याना पार्षिक अहवालासमवेत एकीएमची सूचना केवळ ई-मेलद्वरे पारप्यथ्यात येईल. पुष्ठे, स्तामदांनी कृत्या त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसप्ट्सच्या माध्यमातृत डिपॉझिटरीका त्यांच्या इलोक्ट्रानिक धारपासंदर्भात त्यांचा ई-मेल पत्ता, मोबाइल क्रमांक च बंक मॅस्टेड नोंदंगीकृत काराया. कायदीपत्री स्वस्थातील भागभासकअसलेल्या समासदांनी कृत्या त्यांचे ई-मेल एसे क्यांचीच रितस्ट्रार च ट्रान्सफर एजंट - मे. विवशेअस सर्ब्हिस प्रायब्हेट लिपिटेड यांच्याकडे त्यांचा तपशील जसे नाव, फोलिओं क्रमांक, स्कॅन केलेले प्रमाणपत्र, ओळाडीचा पुराव प्राद्धिमनेत investor@bigshareonline.com येथे ई-मेल पाठवाचा

तसेच नोंद प्याची की, वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचना कंपनीची वेषसहट poojsentertainmentandfilms.in, सीडीएसएनची वेबसाइट www.evotingindia.com च बीएसई लिमिटेडची वेबसाइट http://www.bseindia.com च उन्तरुथ आहे. पुढ़ील कोणत्याही चौकशीसाठी सभासद कंपनी/रिबेस्ट्रार बांगा संपर्क साधू शकतात.

पुढे, समासदांना ई-मतदान जगालीच्या माध्यमातून विषयांवर त्यांचे मत देण्याची संधी देण्यात आली अहो व परोक्ष ई-मतदान . इजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मतदानाचे तसेच कागदोपत्री स्वरूपातील किंवा डीमटेरियलाइज्ड् स्वरू भागधारक असलेल्या किंवा आपले ई-मेल पत्ते नोंद्गीकृत न केलेल्या सभासदांकरिता ई-मतदानाकरिताची लॉग इन अर्हता प्राप्त **क**रण्यासाठीचे स्वरूप/निर्देश सूचनेत दिलेले आहेत.

वरील माहिती ही एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी व लाभार्थ

पोद्दार हाऊसिंग ॲन्ड डेव्हलपमेंट लिमिटेड सीआयएन:यू५१९०९एमएच१९८२एलसी१४३०६६

PODDAR नोंदणीकृत कार्यालय: युनिट ३-५, नेरू सिल्स मिल्स, मथुरादास मिल कंपाऊंड, ना.म.जोशी मान, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर:०२२-६६१६४४४४, फॅक्स:०२२-६६१६४४०९, ई-मेल:cs.team@poddarhousing.com वेबसाइट:www.poddarhousing.com

पोद्वार हाऊसिंग ॲन्ड डेव्हलपमेंट लिमिटेडच्या ३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात माहिती

पन्या कायदा २०१३ च्या लाग तरतदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम सेबी (सची अनिवार्यत व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सहवाच सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दि.०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२०, दि.०५.०५.२०२० आणि सर्वसाधारण परिपत्रव क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ (''एमसीए परिपत्रके''), भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडट (सेबी परिपत्रके) यांच्याद्वारे जारी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएमडी/सीएमडी१/सीआयआर/पी २०२०/७९ ति १२ मे २०२० आणि सेबी/एचओ/सीम्पाही/सीम्पाही२/सीआयआर/पी/२०२१ ११ दि.१५ जानेवारी, २०२१ यांच्या अनुपालनांतर्गत पोद्दार हाऊसिंग ॲन्ड डेव्हलपमेंट लिमिटेड 'कंपनी'') ची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') आयोजित करणारी सूचना गुरुवार ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु.३.०० वाजता एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिम लण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स ("व्हीसी")/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स ("ओएव्हीएम" च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल आयडी कंपनी, डेपॉब्रिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व सभासदांना सेबी व वार्षिक अहवालाच्य प्रती इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत. सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइर www.poddarhousing.com बर तसेच स्टॉक एक्सचेंजेसच्या बेबसाइट्स www.bseindia.com त्र www.nseindia.com वरही उपलब्ध आहेत. पुढे, सभासद एजीएममध्ये केवळ व्हीसी, एव्हीएमच्या माध्यमातून सहभाग घेऊ शकतील. एजीएममध्ये सहभागाचे निर्देश व स्वरूप सूचने दिलेले आहे. कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्य उपस्थि राहणरे सभासद कोरमकरिता गणले जातील.

क्रागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेले व आपले ई-मेल आयडी नोंदवलेले नसलेले सभासर कंपनीचे रजिस्ट्रार व शेथर ट्रान्सफर एजंटलिंक इनटाइम इंडिया प्रायवहेट लिमिटेड यांच्याकडे rnt.helpdesk@linkintime.co.in येथे नोंदवू शकतील. सदर पत्रव्यवहारामध्ये भागधारकाच संपूर्ण तपशील जसे नाव, संपूर्ण टपाली पत्ता, ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक त्याचबरोक्र नोंदणीकरप फोलिओ क्रमांक, शेअर प्रमाणपत्र क्रमांक व विभिन्न क्रमांक, पॅन व आधार कार्डच्या रुकॅन केलेल्य

इलेक्ट्रॉनिक/डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेल्या व अजूनही आपले ई-मेल पर्र नोंदवलेले नसलेल्या भागधारकांनी ते अद्ययावत करण्यासाठी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसपंटसन् सचनेत विहित दरावांवर आपली मते देण्यासाठी कंपनी आपल्यासर्व सभासदांना परोक्ष ई-मतदा

संविधा उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर कंपनी एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारेई ण्याची विस्तृत प्रक्रिया सूचनेत दिलेली आहे.

वरील जाहिरात ही एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सर्व सभासदांच्य माहितीसाठी व लाभार्थी जारी करण्यात येत आहे.

ZODIAC VENTURES LTD

विनांक : ०३.०९.२०२१

नोंदणीकृत कार्यालयः ४०४, देव प्लाझा, ६८, एस.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८. द्र .: + ९१ - २२ - ४२२३३३३३, फॅक्स : + ९१ - २२ -४२२३३३०० वेबसाईट:www.zodiacventures.in ई-मेल:info@zodiacventures.in,

CIN:L45209MH1981PLC023923

पोद्दार हाऊसिंग ॲन्ड डेव्हलपर्मेट लिमिटेडकरित

सही/

विमल टांक

सूचना

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी नोंदणीकृत कार्यालयात होणाऱ्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत पुर्व माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु.३.००वा नोंदणीकृत कार्यालयः ४०४, देव प्लाझा, ६८, एस.व्ही. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ येथे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुर्दी आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ नुसार ४०व्या एजीएम सूचनेत नमुद विषया विमर्ष

सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, दिनांक ५ मे, २०२० व दिनांक १३ जानेवारी, २०२१ (यापुढे परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्रक दि.१२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ नुसार कंपनी/ ठेवीदार सहभागीदाराकडे ज्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती पाठविल्या आहेत. ४०व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.zodiacventures.in/Home/an-</u> nual, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.च्या www.linkintime.co.in वेबसाईटवर आणि एनएसडीएल (ई-वोटिंग सुविधेकरिता संस्था) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती विनंती केल्यास उपलब्ध होतील. ज्याकरिता भागधारणा तपशिलासह info@zodiacventures.in वर कंपनीकडे विनंती पाठवावी.

४०व्या एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने ४०व्या एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदान करण्याची सुविधा दिलेली आहे.

ज्या सदस्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे सर्व तपशील कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. (पुर्वीच शेरेक्स डायनामिक (इंडिया) प्रा.लि.) यांच्याकडे <u>www.linkintime.co.in/EmailReg/</u> Email Register.html वर पाठवून ई-मेल व मोबाईल क्रमांक तात्पुरते नोंद करावेत. पुढे वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र, सदस्याचे नाव व पॅन आधारकार्डची स्वसाक्षां कीत <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> वर ई-मेल नोंद करण्यासाठी पाठवावी. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-

मेलसंबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद करावेत. सदर माहिती कंप्रनीच्या सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता एमसीए व सेबी परिपत्रकानुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएममध्ये मतदान व ई-वोटिंगवरील माहितीक्ररिता एजीएम सूचनेचे भाग टीपमध्ये दिलेल्या सूचना लक्षपूर्वक वाचाव्यात.

> झोडियाक व्हेंचर्स लिमिटेडकरिता सही/-

> > रुस्तम देखु

ठिकाणः मुंबई दिनांकः ०४.०९.२०२१ फ्रेड्न फार्मास्युटिकल्स लिमिटेड

सीआवएन: एल२४२३९एमएच१९८७पीएलसी०४३६६२ नोंदणीकृत कार्यालय: २६ मनोज इंडस्ट्रीयल प्रिमायसेस, जी.डी. आंबेकर मार्ग, वडाळा,

मुंबई-४०००३१, दुर.क्र.:+९१ २२ ४०३१८१११, फॅक्स:+९१ २२ ४०३१८१३३, ई-मेल:business@fredungroup.com, वेबसाईट:www.fredungroup.com येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>फ्रेडून फार्मास्युटिकल्स लिमिटेड (</mark>कंपनी) च्या सदस्यांची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.३०वा. (भाप्रवे) खिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेंबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मन्नालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपन्नक क.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ में, २०२० व १३ जानेवारी,२०२१ आणि सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२५

. मेपनी/डिपॉझिटरीकडे ज्या भागधारकांची ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात वार्षिक अहवालासः २६व्या एजीएमची सूचना शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१ रोजी विद्युत स्वरुपात पाठबिली आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या www.fredungroup.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम

विद्युत स्वरुपाने मतदानाची सुविदा दिलेली आहे. कंपनीने नॅशनल सिक्युस्टिंग डिपॉझिटरी लिमिटेड

(आवश्यक परिपत्रके) नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

२०१४ चे नियम २०, सुधारितप्रमाणे आणि भारतीय कंपनी सचिव संस्थाद्वारे वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) नुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे वितरीत सर्वसाधारण सभा (एसएस-२) नुसार एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे नियोजित ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांन

रिमोट ई-वोटिंगकरिता सविस्तर माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांनी कृपया पुढील बाबींची रिमोट ई-वॉटिंग सुविधा शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी साय ५.००वा. समाप्त होईल. नोंद दिनांक अर्थात सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ रोजी लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात, सदस्य नोंद पुरतकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये मत

देण्याची सविधा उपलब्ध होईल. जे सदस्य रिमोट ई-योटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुनह

मत देता येणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाल असेल आणि/किंवा नोंद तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी https://evoting.nsdl.com वर ई-मेल पाठवून लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. एखादी व्यक्ती नोंद तारखेला सदस्य

नसल्यास त्यांनी सदर एजीएम सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि त्यातील नियमाअंतर्गत वेळोवेळी सुधारितप्रमाणे सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेट्स) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार कंपनीच्या एजीएमनिमित्त कंपनीचे भागधारकांना नोंद करण्यासाठी आणि

सप्टेंबर, २०२१ ते सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. ई-वोटिंग**बाबन का**ही तकारी असल्यास <u>https://www.evoting.nsdl.com</u> वर हेल्पसेनशनअतर्गत उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्वेन्टली आरक्ड क्वेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा

आगामी एजीएममध्ये घोषित झाल्यास लाभांश -देण्यास पात्र भागधारकांच्या निश्चितीसाठी सोमवार, २०

evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा. जर कोणा सदस्यास एजीएमपुर्यी व दरम्यान काही तांत्रिक सहाय्यता हवी असल्यास खालील व्यक्तीना

कंपनीकरित श्रीमती अंकिता जोशी

कपनी राचिव व सक्षम अधिकारी मनोज इंडस्ट्रीयल प्रिमायसेस जी.डी. आंबेकर मार्ग, वडाळा (प.), मुंबई-४०००३१ निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधीकरिता

(एनएसडीएल) ची सेवा नियुक्त केली आहे.

नावः दिपाली धुरी पदः सक्षम अधिकारी पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा.लि.

क्र.९, शिवशक्ती इंडस्ट्रीयल इस्टेट,

जे.आर. **बॉ**रिचा मार्ग, लोअर परळ, **मुंब**ई-४०००११. फ्रेड्न फार्मास्युटिकल्स लिमिटेडकरिता

ठिकाणः मुंबई

अंकिता जोशी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी दिनांक : ०५.०९.२०२१ सदस्यत्व क्र.एसीएस४३१९३ ई- वोटिंगबाबत काही तक्रारी असल्यास <u>https://www.evoting.nsdl.com</u> वर हेल्पसेक्शनअंतर्गत

उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्वेन्टली आरक्ड क्वेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंव evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा.

यश ट्रेडिंग अँड फायनान्स लिमिटेड

CIN: L51900MH1985PLC036794

नोंदणीकृत कार्यालय: बगरी निवास, ५३/५५, एन.एम. पथ, मुंबई-४००००२. कॉर्पोरेट कार्यालय: १२०७/ए, पी.जे. टावर्स, दताल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१. दुर:+५१-२२- २२७२००००, वेबसाइट: www.yashtradingfinance.com ई-मेल: yashtradingandfinancelimited@gmail.com

३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे नोटीस दिली गेली आहे की **यश ट्रेडिंग अँड फायनान्स लिमिटेड** (कंपनी) ची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (कंपनी) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता १२०७-ए, पीजे टावर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे आयोजित केली जाईल. कंपनीच्या एजीएम बोलाविण्याच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी, कंपनीच्या वार्षिक अहवालाचे २०२०-२१ च्या वार्षिक अहवालासह एजीएम नोटीस व सदस्यांना ई-मतदान प्रक्रिया पाठविणे शुक्रवार, ०३ सप्टेंबर, २०२१ रोजी पूर्ण झाले.

वार्षिक अहवाल त्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविला गेला आहे, ज्यांचे ईमेल त कपनाच कपना राजस्ट्रार आणि ट्रान्सफर एजट, पूर्वा शंअर राजस्ट्रा (इंडिया) प्रायद्ह लिमिटेडकडे उपलब्ध होते. इतर सदस्यांसाठी, ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, वार्षिक अहवाल त्यांच्या नोंदणीकृत पोस्टल पत्त्यावर विहित पद्धतीने पाठविण्यात

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम. २०१४ चे निमय १२ अन्वये आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ नियम ४२ च्या तरतूदीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) रोजी सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ढेवण्यात येतील.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग रेग्यूलेशन्स) नियम ४४ नुसार सभासदाना याद्वारे सुचीत करण्यात येते की, एजीएममध्ये प्रस्तावित दरावांचे कामकाज रिमोट ई-व्होटींगद्वारे आणि एजीएमच्या स्थळावर मतपत्रीकेद्वारे सुध्दा पार पाडण्यात येईल. या कारणासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या सेवा नियुक्त केल्या आहेत. सदर तपशील खालीलप्रमाणे:

अ) रिमोट ई-मतदान आणि मतदानाद्वारे मतदानाचा हक्क वापरण्यासाठी, गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ (पात्र सभासद) म्हणून, कट ऑफ तारखेनुसार, वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरुपात समभाग असलेले सदस्य कंपनीच्या एजीएम बोलविलेल्या नोटीसमध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही किंवा सर्व व्यवसायांवर एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असेल.

ब) रिमोट ई-मतदान सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०:०० वाजता सुरू होईल. क) रिमोट ई-मतदान बधवार २९ सप्टेंबर २०२१ रोजी सायं १५:०० वाजता होईल

ड) त्यानंतर मतदान करण्यासाठी रिमोट ई-बोर्टिंग पद्धत बंद केली जाईल आणि त्यानंत इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानास परवानगी दिली जाणार नाही. एकदा सभासदाने उरावावर मत दिल्यानंतर सदस्याला त्यानंतर ते बदलू दिले जाणार नाही.

एजीएम नोटीस पाठवल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचा सदस्य झाल्यास किंवा कट-ऑफ तारखेच्या म्हणजेच गरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीचे रजिस्टार व टान्सफर एजंट, पर्वा शेअर रंजिस्टी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (युनिट: यश टेडिंग अँड फायनान्स लिमिटेड) क्र.९, शिव शक्ती इंडस्ट्रीयल इस्टेट, तळमजला, जेंआर बोरिचा मार्ग, कस्तुरबा हॉस्पिटल समोर, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००११ किंवा ईमेल आयडी वर support@purvashare.com किंवा द्रश्वनी क्र.०२२-२३०१२५१८/६७६१ यांना ई-वोटिंगकरिता पत्र लिह शकतात.

 ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे मत दिले नाही, ते एजीएममध्ये मतपित्रकेद्वारे मतदानाचा हक बजावू शकतात. ज्या सदस्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे आपले मत दिले (ते) सभेला हजर राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा मत देण्याचा अधिकार राहणार

त) संचालक मंडळाने रिमोट ई-वोटिंग आणि एजीएम मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कंपनी सचिव सुश्री. सोनम जैन

ई-मतदानासाठी कोणत्याही शंका/तक्रारी किंवा मार्गदर्शनासाठी सदस्या कु. कृष्ण **मेहता** (कंपनी सचिव) यांच्याशी कॉपोरेट कार्यालयात +९१-२२-२२७२०००० येथे संपर्क साधू शकतात र्किया yashtradingandfinancetimate@gmail.com वर लिह् शकतात किंवा हेल्प/एफएक्यु सेक्शनअंतर्गत फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ किंवा www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध असेल किंवा संपर्क एनएसडीएल टोल फ्री क्र.१८००१०२०९९० व १८००२२४४३०.

तर एखाद्या सदस्याला वार्षिक अहवालाची छापील प्रत मिळवायची असेल तर सदस्याकडून विनंती मिळाल्यावर कंपनी ती विनामूल्य पाठवते.

रिमोट ई-मतदानाच्या तपशीलवार प्रक्रिया आणि पद्धतीसाठी सदस्य यश ३६व्या एजीएम **सूचनेद्वारे** जाऊ शकतात किंवा ते https://www.evoting.nsdl.com वर एफएक्यु विचार शकतात. इलेक्ट्रॉनिक मतदानाशी संबंधित कंपनीच्या सदस्यांची कोणतीही तक्रार किंवा शंका वरील कंपनीच्या तपशीलानुसार कंपनीच्या रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंटला देता येईल.

कंपनीच्या ३६व्या एजीएमच्या समाप्तीनंतर निकाल जाहीर केला जाईल आणि त्याच बरोबर स्क्रूटिनेझरचा अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.yashtradingfinance.com वर ठेवला जाईल आणि कंपनीच्या इक्किटी समभागांची यादी असलेल्या बीएसई लिमिटेडला

कंपनीचा वार्षिक अहवाल आणि ३६व्या एजीएमला पाठविणारी नोटीस आमच्या वेबसाईटव www.vashtradingfinance.com वर उपलब्ध आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कामकाजाच्या कार्यालयीन वेळेत तपासणीसाठी उपलब्ध असतील.

संचालक मंडळाच्या आदेशानुसा यश टेडिंग अँड फायनान्स लिमिटेडकरिता

सही/-कृष्णा मेहता

ठिकाण : मुंबई

कंपनी सचिव